



SHARDUL SECURITIES LIMITED

CIN : L50100MH1985PLC036937

G 12, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel. : 91 22 4603 2806 / 07

Tel. : 91 22 4603 2806 / 07

Email id : investors@shriyam.com Website : www.shardulsecurities.com

Date: 31st May, 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services
The Stock Exchange, Mumbai
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai- 400 001

Dear Sir,

Re: Our Security Code No. 512393

Sub: Newspaper Publication of Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended 31.03.2023

Ref:- Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Publication of Audited Financial Results.

Please find attached copy of Newspaper Publication of the Extract of Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended 31st March, 2023 duly published by the Company in Business Standard (English) and The Mumbai Lakshadeep (Marathi).

Kindly take note of the above.

FOR SHARDUL SECURITIES LIMITED

DAYA BHALIA
DIRECTOR & COMPANY SECRETARY

Encl: as above

NATH INDUSTRIES LIMITED

Regd.Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
CIN : L21010MH1980PLC022820
Tel No : 0240-2376315 to 17 • E-Mail : investor@nathindustries.com • website : www.nathindustries.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2023

Sr. No.	Particular	(Rs in Lacs)				
		THREE MONTHS ENDED			FOR THE YEAR ENDED	
		31.03.2023 AUDITED	31.12.2022 UN-AUDITED	31.03.2022 AUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2022 AUDITED
1	Income from Operation	8941.29	8356.79	11293.70	40820.70	42133.21
2	Profit from ordinary activities before Income Tax	(169.08)	13.95	270.27	22.38	1628.73
3	Net Profit from ordinary activities after Tax	131.72	9.89	251.38	267.43	1664.59
4	Net profit for the period	131.72	9.89	251.38	267.43	1664.59
5	Net comprehensive income for the period	23.45	31.17	81.19	(116.15)	1485.06
6	Paid up equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	1900.00	1900.00	1900.00	1900.00	1900.00
7	Earnings per Share (of Rs.10 Each)					
	(A) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)	0.69	0.05	1.32	1.41	8.76
	(B) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)	0.69	0.05	1.32	1.41	8.76

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial of the Quarterly/Yearly Financial Result are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.nathindustries.com).
- The financial results of the Company for the quarter and year ended 31st March 2023 were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 30.05.2023. The above result have been audited by the statutory auditors of the Company.

For Nath Industries Ltd.
Abhaykumar Jain
Director

Place: Mumbai
Date: 30-05-2023

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD.
(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)
Corporate Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002

POSSESSION NOTICE

(U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of Equitas Small Finance Bank, under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec.13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers, Guarantors and public in general that the undersigned has taken **Physical possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sec. 14 of the SARFESI Act, Vide its Case Securitization **157/2020** Order dated **24-02-2023** passed by **Chief Metropolitan Magistrate Mumbai**. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the Equitas Small Finance Bank for the respective amount mentioned herein below..

Sr. No.	Name of Borrowers	Description of Secured Asset	Date of Notice U/s.13(2)	Notice Amount (Rs.)	Date of Repossession
1	1. Anil Kumar Singh 2. Rachna Abnish Singh 3. Rema Anilkumar Singh 4. Abnish Kumar Singh L.No: VLPHDADRO002340 Branch: Dadar	All the piece and parcel of land measuring area about 218 Sq.Ft Built up area and situate at Shop No.15 on plot No.46 G Jai mada di Commercial Complex, TPS III, V.N. Purav marg, Sion Trombay Road Opp.Swastik Park Chembur Mumbai 400071.	05-01-2018	Rs.44,93,438/- (Rupees Forty Four Lakhs Ninety Three Thousand Four Hundred Thirty Eight Only) (The Total Outstanding Rs. 99,49,704/- as on 24-05-2023) together with Interest, Charges and Costs till the date of payment.	24-05-2023

Date : 24.05.2023
Place : Thane
Sd/- Authorised Officer
Equitas Small Finance Bank Ltd.

EVERLON FINANCIALS LIMITED

(Formerly Known as Everlon Synthetics Limited)
CIN :- L65100MH1989PLC052747

Regd. Office: 67, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021.
E-mail: info@everlon.in, Tel. : 2204 9233, 2204 2788

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

Sr. No.	Particulars	(₹ in Lakhs) (Except Earning Per Share)			
		Quarter Ended		Year Ended	
		31/03/2023 Audited	31/03/2022 Audited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1	Total Income from Operations (Net)	45.76	36.46	528.98	3,540.59
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	1.04	1.86	209.65	230.53
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	1.04	1.86	209.65	230.53
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	(62.05)	(31.54)	134.82	210.89
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(62.05)	(31.54)	134.82	210.89
6	Paid-up equity share capital (Face value of 10/- each)	562.22	562.22	562.22	562.22
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	1,000.24	865.41
8	Earnings per share (of 10/- each) (not annualised) Basic & diluted	(1.10)	(0.56)	2.40	3.75

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Results of the Company are posted on Company's website (www.everlon.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.
 - The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 29.05.2023. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Everlon Financials Limited
(Formerly Known as Everlon Synthetics Limited)
Sd/-
Jitendra K Vakharia
Managing Director
DIN:0047777

Place : Mumbai
Date : 29th May, 2023

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN : L29299MH1983PLC054224
Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuvan Marg, Wadala, Mumbai - 400031, Tel No: 022-35566211
Email: contact@atcomtech.co.in | Website : www.atcomtech.co.in

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

PARTICULARS	(Rs in Lakhs)			
	Quarter ended		Year ended	
	31/03/2023	31/12/2022	31/03/2022	31/03/2023
Revenue from Operations	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period (before tax)	(3.47)	(5.32)	(1.63)	(17.51)
Exceptional and/or Extraordinary items	(3.47)	(5.32)	(1.63)	(17.51)
Net Profit / (Loss) for the period	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period	-	-	-	-
Paid up Equity Share Capital (Face Value of Re. 10 each)	1534	1534	1534	1534
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	-
Earnings per share (of Re. 10 each) (Not Annualised)	-	-	-	-
- Basic & Diluted	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

PARTICULARS	(Rs in Lakhs)			
	Quarter ended		Year ended	
	31/03/2023	31/12/2022	31/03/2022	31/03/2023
Revenue from Operations	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period (before tax)	(3.46)	(5.32)	(1.53)	(17.50)
Exceptional and/or Extraordinary items	(3.46)	(5.32)	(1.53)	(17.50)
Net Profit / (Loss) for the period	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period	-	-	-	-
Paid up Equity Share Capital (Face Value of Re. 10 each)	1534	1534	1534	1534
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	-
Earnings per share (of Re. 10 each) (Not Annualised)	-	-	-	-
- Basic & Diluted	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)

- Notes:**
- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on May 30, 2023. The Statutory Auditors of the Company have audited the aforesaid results.
 - The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the year ended March 31, 2023. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) & (www.nseindia.com) and the Company's website (www.atcomtech.co.in).

For Atcom Technologies Limited

Sd/-
Vikram Doshi
Chairman & Managing Director

Place : Mumbai
Date : 30/05/2023

AVIVA INDUSTRIES LIMITED

CIN : L51100MH1984PLC034190
Reg Office: 4th Floor, Jaya Talkies, S. V. Road, Opp. Indraprastha, Borivali (W), Mumbai 400092
Corp. Office: C-3/1001, Anantkruti Tower, Near Jain Temple, Opp. New York Tower, Nr. Thaltej Cross Road, S.G Highway Ahmedabad 380054
E-mail: aviva.amd@gmail.com • website: www.avivaindustries.com

Extract of statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023

Sr. No.	Particulars	(Rs in Lacs Except Earning Per Share)		
		Quarter Ended		Year Ended
		31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2023 (Audited)
1	Total Income from operations (net)	8.9	6.3	69.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-0.29	1.11	1.04
3	Net profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	-0.73	1.11	0.59
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-0.73	1.11	0.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.19	0.84	-4.15
6	Equity share capital (face value of INR 10)	149.9	149.9	149.9
7	Reserve excluding Revaluation Reserve	-	-	165.39
8	Earning per share (before and after extraordinary items)	-0.01	0.06	-0.28

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and also on the Company's Website www.avivaindustries.com.
 - Above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 30, 2023.

On behalf of Board of Director
For Aviva Industries
Sharvin Patel
Managing Director - DIN: 1962391

Place : Ahmedabad
Date: 30-05-2023

SHARDUL SECURITIES LIMITED

CIN : L50100MH1985PLC036937
G-12, Tulsiani Chambers, 212 Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No. : 91 22 46032806/07
Website : www.shardulsecurities.com | e-mail id : investors@shriyam.com

Extract of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

Sr. No.	Particulars	(Rs. in Lakh, except per share data)					
		Standalone			Consolidated		
		Quarter Ended 31-Mar-23 Audited	Year Ended 31-Mar-23 Audited	Quarter Ended 31-Mar-23 Audited	Year Ended 31-Mar-23 Audited	Quarter Ended 31-Mar-23 Audited	Year Ended 31-Mar-23 Audited
1	Total Income From Operations (Net)	(445.51)	120.27	348.09	(446.15)	207.09	664.16
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(496.22)	81.17	179.57	(566.57)	122.09	286.06
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(496.22)	81.17	179.57	(566.57)	122.09	286.06
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(419.80)	65.25	120.16	(468.80)	96.31	220.71
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	(2,152.84)	2,629.92	(2,695.95)	(3,024.92)	3,147.14	(3,058.87)
6	Paid-up Equity Share Capital (face value Rs 10 each)	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet)	-	-	-	-	-	-
8	Earnings per equity share of face value of Rs. 10/- each (not annualised)	(2.40)	0.37	0.69	(2.68)	0.55	1.26
	a) Basic (in Rs.)	(2.40)	0.37	0.69	(2.68)	0.55	1.26
	b) Diluted (in Rs.)	(2.40)	0.37	0.69	(2.68)	0.55	1.26

- Notes:**
- The above is an extract of the detailed Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Quarterly Financial Results are available on the Company website i.e. www.shardulsecurities.com and the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.
 - The audit committee reviewed the above results and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 29th May, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the above financial results of the company.

For Shardul Securities Limited
Yogendra Chaturvedi
Executive Director & CEO
DIN : 00013613

Place: Mumbai
Date : 29.05.2023

CORRIGENDUM

LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED
(Formerly known as Drilco Metal Carbides Ltd.)
CIN : L99999MH1974PLC017951

Regd. Off. : 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.
Tel : 26202299 / 26203434 Email: cs.latimmetal@gmail.com, Web : www.latimmetal.com

As per requirement of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) 2015, the financial result is published on 30th May, 2023 to be read in lakhs.

Date: 30.05.2023

Sd/-
Rahul Timbada
Managing Director

INSILCO LIMITED

(Under Voluntary Liquidation wef 25.06.2021)
CIN: L34102UP1986PLC01041
Regd. Office - A - 5, UPSIDC Industrial Estate, Bhatnagar, Gajraula, Dist. Amroha, U.P. - 244223
Phone: 0983792893, Fax: (05924) 252348, Email id: insilco@gmail.com, Website: www.insilcoindia.com

Statement of Audited Financial Results for the Year ended 31st March 2023

Particulars	(Rs. in Lakhs)			
	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total income from operations (net)	65	265	176	71
(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(143)	(756)	(1,078)	(80)
(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(143)	(756)	(1,078)	(80)
(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(164)	(809)	(1,065)	(60)
Total Comprehensive (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(164)	(809)	(1,065)	(60)
paid up Equity Share Capital	6,272	6,272	6,272	6,272
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(4,634)	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
(a) Basic	(0.26)	(1.29)	(1.70)	(0.10)
(b) Diluted	(0.26)	(1.29)	(1.70)	(0.10)

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditor has issued modified Audit Report on the Standalone Ind AS Financial Statement as at and for the year ended March 31, 2023. The full format of the Quarterly/ Annual Financial Results alongwith Limited Review Report are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.insilcoindia.com).
 - The Company does not have any Exceptional and Extraordinary Items to report in above periods.

For and on behalf of Board of Directors of Insilco Limited
(Under Voluntary liquidation wef 25.06.2021)
Sd/-
Paremal Narayanan Vinod
Managing Director
DIN : 08803466

Sd/-
Kapila Gupta
Liquidator of Insilco Limited
(Registration no. IBBI/IPA-001/ IP-P-02564 /2021-2022/139551)
Place : Noida

Date : May 30, 2023
Place : Mumbai

CRAVATEX LIMITED

CIN: L93010MH1951PLC008546
Registered Office : Ground Floor (East Wing), Forbes Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 22 6666 7474,
Email: investors@cravatex.com, Website: http://cravatex.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING

NOTICE is hereby given that pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof, for the time being in force) ("the Rules"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, that the approval of Members of Cravatex Limited ("the Company") is being sought through Postal Ballot dated 26th May, 2023 by way of ordinary resolution to consider re-appointment of Mr. Divakar G. Kamath (DIN : 08730430) as the Executive Director and CFO, not liable to retire by rotation, for a period of 3 (three) years with effect from April 1, 2023 till March 31, 2026, at remuneration up to Rs. 32.35 lakhs per annum. The dissemination of the Notice of the Postal Ballot dated 26th May, 2023 has been completed by 30th May, 2023 through electronic mode in compliance with the provisions of the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No.11/2022 dated December 29, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot.

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has extended e-voting facility. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to the members. The detailed instructions for e-Voting are given in the Notice of the Postal Ballot. Members are requested to note the following:

- The remote e-voting period commences on Wednesday, 31st May, 2023 (9:00 am) IST.
- The remote e-voting period ends on Thursday, 29th June, 2023 (5:00 pm) IST.
- The cut-off date for the purpose of e-voting is Friday, 26th May,

बीएमसी शाळेंतील २०५ विद्यार्थ्यांना विनामूल्य जलतरण प्रशिक्षण

मुंबई, दि.३० : जलतरण हा जसा एक महत्त्वाचा क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक उत्कृष्ट व्यायाम प्रकार देखील आहे. मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या जलतरण तलावांच्या माध्यमातून जलतरण सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर्षी पासून महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये ३ आठवड्यांचे जलतरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जलतरण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी कळविले आहे.

की, महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी यांच्या मार्गदर्शानुसार इकबाल सिंह चहल, अतिरिक्त भिडे आणि सह आयुक्त महानगरपालिका आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार शाळांमधील वर्ग पाचवी

ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी यंदा प्रथमच जलतरण विषयक प्रशिक्षण वर्गचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गांमध्ये २०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या जलतरण प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य देखील या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध

करून देण्यात आले होते. जलतरण प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २ मे ते २२ मे या २१ दिवसांच्या कालावधी दरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे जलतरण विषयक प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २०५ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य दाखविणा-या ८५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर जलतरण विषय प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलतरण

स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी या विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरण क्रीडापटू घडविण्याचा महानगरपालिकेच्या शाळांमधील क्रीडा विषयक जबाबदारी सांभाळणारे पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी कळविले आहे.

RAPID INVESTMENTS LIMITED
CIN: L65990MH1978PLC020387
Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E. Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011
Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 932287149

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. In LAKH)

Sr. No.	Particulars	Quarter ended	Current Year ending	Previous Year quarter ending	Previous Year ending
		31/03/2023	31/03/2023	31/03/2022	31/03/2022
1	Total Income from operations (net)	9.68	31.22	11.47	48.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	6.48	5.50	0.22	0.64
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6.48	5.50	0.22	0.64
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4.48	3.46	(0.13)	0.02
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	4.48	3.46	(0.13)	0.02
6	Equity Share Capital	131.00	131.00	131.00	131.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	85.99	85.99	82.53	82.53
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	0.34 0.34	0.26 0.26	(0.01) (0.01)	0.00 0.00

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and on the companies website: www.rapidinvestments.co.in

For **RAPID INVESTMENTS LTD.** Sd/-
Director (Nina Ranka)

Place: Mumbai
Date: 30-05-2023

KIRAN PRINT-PACK LIMITED
CIN: L21010MH1989PLC051274
REGD. OFFICE : W-166 E, TTC Industrial Area, MIDC Pawane, Navi Mumbai- 400709
Website: kiranprintpack.wix.com/kiran | Email: kiranprintpack@gmail.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2023

(Amount in lakhs, except equity per share data and ratios)

Sl. No.	Particulars	3 Months Ended	Preceding 3 Months Ended	Corresponding 3 months Ended in the Previous Year	Year Ended	Year Ended	
		01/01/2023-31/03/2023 (Audited)	01/10/2022-31/12/2022 (Un-audited)	01/01/2022-31/03/2022 (Audited)	31/03/2023 (Audited)	31/03/2022 (Audited)	
1	Total Income From Operation	20.74	40.45	29.36	126.44	0.48	
2	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(10.71)	(4.04)	1.68	(20.02)	3.75	
3	Net Profit/(loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(10.71)	(4.04)	1.68	(20.02)	3.75	
4	Net Profit/(loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(10.59)	(3.92)	2.32	(19.57)	4.23	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	(10.59)	(3.92)	2.32	(19.57)	4.23	
6	Equity Share Capital	500.29	500.29	500.29	500.29	500.29	
7	Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	
8	Earnings Per Equity Share (of Rs.10 each)	1. Basic: Diluted:	(0.21) (0.21)	(0.08) (0.08)	0.05 0.05	(0.39) (0.39)	4.23 4.23

Notes:
1. The above standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting standards) Rules as amended from time to time and other relevant provisions of the Act.
2. The above standalone financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 29, 2023.
3. The company is engaged primarily in trading business and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS 108 dealing with operating segment.
4. The company has not received any shareholder / investors complaints during the year ended 31st March 2023
5. Figures pertaining to the previous years/period have been regrouped/rearranged, reclassified and restated wherever considered necessary, to make them comparable with those of current year/period.

For **Kiran Print Pack Limited**
Karan Mohta
Director
DIN : 02138590

Date: 29.05.2023
Place: Mumbai

LANDMARC LEISURE CORPORATION LTD
Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069
CIN: L65990MH1991PLC060535 | Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current year quarter ended	Previous year quarter ended	Current year ended	Current year ended
		31-Mar-23 Audited	31-Mar-22 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-22 Audited
1	Total Income from Operations	61.00	0.03	107.56	2.10
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-77.73	-76.78	-350.47	-136.38
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-77.73	-76.78	-350.47	-136.38
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-77.73	-76.78	-350.47	-136.38
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	-77.73	-76.78	-350.47	-136.38
6	Equity Share Capital / Face Value of Re. 1/- each)	8000.00	8000.00	8000.00	8000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	NA	NA	-5398.84	-5048.37
8	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	-0.010 -0.010	-0.010 -0.010	-0.044 -0.044	-0.017 -0.017

Note:
The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.llcl.co.in)

Landmarc Leisure Corporation Limited
Sd/-
K. R. Mahadevan
Whole Time Director
DIN: 07485859

Date: May 29, 2023
Place: Mumbai

GHK HOSPITALITY & INFRASTRUCTURES LTD
(Formerly known as St Laurus Hotels Ltd)
Regd. Off: A-5, The Fifth Avenue, 5th Floor, Near Hotel Regency, Dhole Patil Road, Pune-411001 (MH)
Corp. Off.: Welcomhotel, 15, Ashram Road, Near Old Vardha, Ahmedabad-380013 (GJ)
Ph. No.: +91 9850 96 2129 | Email: am.gkh@lve.com | CIN: U55103PN2007PLC1310111

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED MARCH 31, 2023

(Amount in ₹ 000)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		31/03/2023 Audited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1.	Total Income from Operations (net)	25,396	41,562	4,478
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax))	(37,789)	(1,00,146)	(16,753)
6.	Equity Share Capital	1,27,731.96	1,27,731.96	1,27,731.96
7.	Other Equity / Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	(3,54,056.15)	(2,53,910.04)
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(2.96) (2.96)	(7.84) (7.84)	(1.31) (1.31)

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Standalone Financial Results are available on the Stock Exchange website i.e. BSE Limited (www.bseindia.com) and on Company's website (www.flomigroup.com).

For **GHK Hospitality & Infrastructures Limited** Sd/-
Suнил Gopichand Kariyaa
Managing Director

Date: 29.05.2023
Place: Pune

SUYOG TELEMATICS LIMITED
CIN: L32109MH1995PLC091107
Regd. Office: Suyog House, Plot No 30, MIDC Central Road, Andheri East, Mumbai City MH 400093 IN | Tel.: 022-2579 55 16
Email: investor@suyogtelematics.co.in | Website: www.suyogtelematics.co.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(₹ In Lakhs, unless otherwise stated)

Particulars	Quarter ended		Year Ended	
	March 31, 2023 (Audited)	Dec 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)
Revenue				
Revenue from operations	3,823.55	3,765.53	4,034.64	14,364.44
Other Income	131.43	210.78	186.08	863.79
Total Revenue (A)	3,954.98	3,976.31	4,220.73	15,228.23
Profit before tax (A-B)	1,048.45	1,571.16	1,218.50	5,900.00
Profit for the period / year				
- Current Tax	(325.41)	260.03	309.95	468.12
- Deferred Tax	109.78	300.05	239.52	801.25
	(215.63)	560.08	549.47	1,269.37
V. Profit for the period / year	1,264.08	1,011.08	669.03	4,630.63
VII. Total comprehensive income for the period / year	1,269.41	1,015.54	675.97	4,645.60
VIII. Paid up equity share capital	1,048.24	1,048.24	1,048.24	1,048.24
IX. Other Equity	-	-	-	22,377.69
X. Earnings per equity share (not annualised for quarter)				
Basic EPS (₹)	12.06	9.65	6.48	44.18
Diluted EPS (₹)	12.06	9.65	6.48	44.18

Note:
1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on May 30, 2023. The Report of Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange and the same is available on Company's website.
2. These results have been prepared in accordance with SEBI Listing Regulations and SEBI Circulars issued from time to time, applicable Accounting Standards and Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
3. The above results of the Company are available on the Company's website www.suyogtelematics.co.in and also on www.bseindia.com.

For **Suyog Telematics Limited** Sd/-
Subhashita Latre
Whole Time Director
DIN 07953938

Date : May 30, 2023
Place : Mumbai

SUYOG GURBAXANI FUNICULAR ROPEWAYS LIMITED
CIN: L45203MH2010PLC200005
Registered office: 18, Suyog Industrial Estate, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (West) Mumbai- 400083
Tel No.: 022- 25795516/ 25778029 | Website: www.sgfri.com | Email Id: sgfrip@gmail.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

(₹ in Hundreds)

Particulars	Standalone		Corresponding Six Months Ended October 1, 2022 to March 31, 2022	Year to date figures for the current period ended April 1, 2022 to March 31, 2023	Year to date figures for the current period ended April 1, 2021 to March 31, 2022
	Six Months Ended October 1, 2022 to March 31, 2023	Preceding Six Months Ended April 1, 2022 to September 30, 2022			
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
I. Income from Operations					
(a) Revenue from Operations	11,74,272.79	6,26,296.96	8,05,240.91	18,00,569.75	8,05,240.91
(b) Other Income	(13,601.23)	15,604.68	775.76	2,003.45	775.76
II. Total Income	11,60,671.56	6,41,901.64	8,06,016.67	18,02,573.20	8,06,016.67
Total Expenses	10,69,688.09	7,32,054.98	9,82,295.03	18,01,743.07	14,99,613.28
III. Profit / (Loss) from operations before exceptional					
(a) Profit / (Loss) from operations before exceptional					
IV. Exceptional Items					
V. Profit Before Tax (III - IV)	90,983.47	(90,153.34)	(1,76,278.36)	830.13	(6,93,596.61)
VI. Tax Expenses					
(a) Current Tax					
(b) Deferred Tax	(30,561.13)	-	-	(30,561.13)	-
VII. Profit/(Loss) for the period from continuing operations (V - VI)	1,21,544.61	(90,153.34)	(1,76,278.36)	31,391.27	(6,93,596.61)
VIII. Profit/(Loss) for the period (VIII + X)	1,21,544.61	(90,153.34)	(1,76,278.36)	31,391.27	(6,93,596.61)
XI. Details of Equity Share Capital					
Paid-up equity share capital	24,86,222.20	24,86,222.20	23,36,222.20	24,86,222.20	24,86,222.20
Face value of equity share capital	10.00	10.00	10.00	10.00	10.00
X. Earning per Equity shares					
(1) Basic earnings per equity share	0.0049	-0.0036	(0.01)	0.0013	(0.05)
(2) Diluted earnings per equity share	0.0049	-0.0036	(0.01)	0.0013	(0.05)

Note:
1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on May 29, 2023. The Report of Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange and the same is available on Company's website.
2. The Company has been awarded the work to design, engineer, procure, finance, construct, operate and maintain Funicular Ropeway on Build, Operate & Transfer (BOT) basis at Saptashrungi Gad, Vani, Kalwan, Nashik, and to charge and collect the toll fees as per Concession Agreement dated 12.01.2010, executed with Government of Maharashtra, Public Works Department, and in the Managements Opinion this is the only segment and hence there are no separate reportable segment as per AS-17 on "Segment Reporting".
3. These results have been prepared in accordance with SEBI Listing Regulations and SEBI Circulars issued from time to time, applicable Accounting Standards and Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
4. Previous year figure has been rearranged / regrouped wherever necessary, to correspond with those of the current periods's classification.
5. The above results of the Company are available on the Company's website www.sgfri.com and also on www.bseindia.com.

On behalf of Board of Directors
Suyog Gurbaxani Funicular Ropeways Limited
Sd/-
(Rajkumar Gurbaxani)
Managing Director
DIN 0324101

Date : May 30, 2023
Place : Mumbai

जाहीर सूचना
श्री. मधुसूदन शाह - खाली अनुसूचीत विवरणीत मालमतेचे मालक यांचे मुंबई, दि. २९.०६.२००६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती रिटा निर्मल, श्रीमती हीना पंचोटीया, श्री. मुकेश शाह व श्री. कमलेश शाह हे कायदेशीर वारस आहेत. श्रीमती रिटा निर्मल, श्रीमती हीना पंचोटीया, श्री. मुकेश शाह यांनी विना अतिबंधक, बोरिवली - ६ यांच्याकडे क्र. बीआरएल ६/१२०२०/२०२३ अंतर्गत नोंदणीकृत विवाह करार दि. १९.०५.२०२३ अंतर्गत त्यांचा ७५% हिस्सा श्री. कमलेश शाह यांच्या नावे सोडून दिला आहे.
सूचना देण्यात येत आहे की, श्री. कमलेश मधुसूदन शाह हे सर्व भागांमध्ये मुक्त अशा खालील अनुसूचीमध्ये विवरणीत स्थान मालमतेची विक्री करू इच्छित आहेत आणि माझ्या अशील श्रीमती कुमुदवती दीनानाथप्रसाद चौहान व श्री. दीनानाथप्रसाद चौहान हे सदर मालमतेची खरेदी करू इच्छित आहेत.
कोणही व्यक्तीचा सदर मालमतेसंदर्भात उत्तराधिकार, हिस्सा, विक्री, गहाण, भाडेकार, धारणाधिकार, अनुसूची, भेट, ताबा, मूळ हक्क करारांचा ताबा वा भार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा वा हक्क असल्यास, त्यांनी त्यासंदर्भात सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरिताना सर्व सहाय्यक दस्तावेजांसमवेत अशा हस्ताचि, काही असल्यास सूचना घ्यावी अन्यथा अशा दावाच्या कोणत्याही संदर्भातून व्यवहार पूर्ण करण्यात येईल व अशा व्यक्तींचे दावे, काही असल्यास, ते अधिष्ठातित समजवत येतील व माझ्या अधिष्ठातित बंधनकारक नसतील.
मालमतेची अनुसूची
प्लॉट क्र. १, मोरगावपिठ ३१५.६८ चौ. फूट चढई क्षेत्रफळ, उमरत क्र. ई - ३, प्लॉट क्र. ८, तळम जला, दी सुंदर मीलना को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, सुंदर नगर, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०० ०६४ तसेच सदर प्लॉटच्या मालकीसंदर्भातील सोसायटीद्वारे वितरित होअर प्रमाणपत्र क्र. ०३७, दि. २६.०९.२००९ अंतर्गत वितरित विमिन क्र. १८१ ते १८५ धारक दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. ५०/- - एकूण रु. २५०/- मूल्याचे ५ शेअर्स.
दिनांक : ३०.०५.२०२३
श्री. मोनाच व्ही. शेठ
वकील, मुंबई उच्च न्यायालय
कस क्र. १, अड्डाकेट हिताग झोपी लॉ चेंबर
११३, आशीर्वाद इंडस्ट्रियल इस्टेट नं. ३,
राम मंदिर रोड, गोंगाव (पश्चिम),
मुंबई - ४०० १०४.
इच्छुक खरेदीदारांचे वकील

इंडसोया लिमिटेड
CIN: L67120MH1980PLC023332
नोंदणीकृत कार्यालय: एमएच-५, तळम जला, प्लॉट-३५५/३५९, ३५५, एशियाड मार्केट बिल्डिंग, शेख मेमन स्ट्रीट, काळबादेवी मुंबई-४००००२
दूरध्वनी क्र.: ०२२-२२८५२७९६ ई-मेल: info@indsoya.com वेबसाईट: www.indsoya.co

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वृत्तीय लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रु. लाखात

अ. क्र.	विवरण	संपलेली तीमाही		संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२३ लेखापरीक्षित	३१.१२.२०२२ लेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	१.०२	१९.९९	-
२	कालावधीकरिता निव्वळ नफा तोटा (कर, अपवाददात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबपूर)	-३.१२	-०.२	-०.२७	-७.३३
३	कार्यचलन निव्वळ नफा/तोटा (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-३.१२	-०.२	-०.२७	-७.३३
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)				